



अमृतमहोत्सवी

श्री वीरशैव को-ऑप.बँक लि.,कोल्हापूर (मल्टीस्टेट बँक)

नोंदणीकृत कार्यालय – 517,ए/१, तारारानी चौक, कोल्हापूर 416001 फोन - (0231)2536940 ते 42,

Website - www.veershaivbank.co.in , E-mail - info@shriveershaivbank.com

दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) आयोजित

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(फक्त भागधारक सभासदांकरिता)

प्रस्तावना

ज्याअर्थी बँकेचे उपविधी आणि बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ मधील तरतुदीप्रमाणे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मागील वर्षाखेर समाप्तीनंतर सहा महिन्यांचे आत आयोजित करणे आवश्यक आहे .

ज्याअर्थी मा.उपायुक्त (सहकार) सहकार मंत्रालय ,भारत सरकार.मध्यवर्ती सहकार निबंधक कार्यालय, नवी दिल्ली यानी त्यांचेकडील आदेश क्र.३/२०२१ दि.२३ ऑगस्ट २०२१ ने सभासदांचे उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची सूचना केलेली आहे. तथापी

ज्याअर्थी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार कार्यासन अधिकारी ,महाराष्ट्र शासन ,सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग,मंत्रालय विस्तार इमारत ,मुंबई यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक संकीर्ण २०२१ /प्र.क्र.२४/१३-स दि.३० जुलै २०२१ अन्वये ५० पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (Video Conferencing / Other Audio Visual Means) घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि

ज्याअर्थी प्रत्यक्ष सभासद उपस्थितीद्वारे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणेसाठी बँकेने केलेली मागणी मा.जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,जिल्हाधिकारी कार्यालय ,कोल्हापूर यांनी त्यांचेकडील जा.क्र.कार्या.२ नै आ /कोरोना /आरआर /५४१/२०२१ दि,०७/०९/ २०२१ ने नामंजूर केलेली आहे .

त्याअर्थी बँकेच्या सर्व भागधारक सभासदांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाचे दिनांक ३० जुलै २०२१ मधील आदेशा मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आणि बँकेच्या उपविधीमधील तरतुदीस अनुसरून बँकेची 80 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता, प्रधान कार्यालय – 517, ए/1, तारारानी चौक, कोल्हापूर येथून दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (Video Conferencing / Other Audio Visual Means) आयोजित करण्यात आलेली आहे. कोविड – १९ साठीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्देशानुसार दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) सभा आयोजित केल्याने सभासदांनी सभेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणेचे नसून दूरस्थ माध्यमाद्वारे (Online/VC/OAVM) सभेमध्ये सहभागी होणेचे आहे.

सभेपुढील विषय

१. दि.२६.११ .२०२० रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे(e-AGM) इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. दि.२५.०१ .२०२१ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
३. सन २०२०-२०२१ चा वार्षिक अहवाल आणि दि.३१ मार्च २०२१ चा लेखापरिक्षित ताळेबंद,नफा-तोटा पत्रकाचा विचार करणे व स्विकृत करणे.
४. सन २०२०-२०२१ सालात अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास व सन २०२१-२०२२ या सालाकरीता संचालक मंडळाने सुचविलेल्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे .
५. सन २०२०-२०२१ सालची मा.संचालक मंडळाने सुचविलेली नफा विभागणी मंजूर करणे आणि लाभांश शिफारशी प्रमाणे जाहीर करणे.

६. मागील वर्षातील बँक व्यवसाय लक्ष्यपूर्ती (Target Achievements) आणि सन २०२१-२०२२चे व्यवसाय लक्ष्य (Targets) व विकास आराखडा नोंद घेणे.
७. सन २०२०-२०२१ या सालचे वैधानिक लेखापरिक्षक मे.सुनिल नागावकर आणि कंपनी प्रोप्रा.श्री सुनिल सुहास नागावकर यांचेकडून आलेला वैधानिक लेखापरिक्षण अहवाल व सन २०१९-२०२० च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाचा दोष दुरूस्ती पूर्तता अहवाल स्विकृत करणे.
८. सन २०२१-२०२२ ते २०२३-२०२४ वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक नेमणूकीबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे व वैधानिक लेखापरिक्षक मेहनताना नियुक्ती कार्यवाही करणेचे अधिकार संचालक मंडळास प्रदान करणे.
९. सन २०२१-२२ ते २०२५-२६ कालावधीकरिता बिनविरोध निवडलेल्या संचालक मंडळाची नोंद घेणे.
१०. सन २०२०-२०२१ सालात संचालक व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाच्या माहितीची नोंद घेणे.
११. व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीच्या सेवा सलगतेबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.
१२. सन २०२१-२२ करिता संचालक मंडळाने सुचवलेल्या एकरकमी कर्ज परतफेड(OTS) योजनेची नोंद घेणे व सन २०२०-२०२१ सालात बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत देणेत आलेल्या कर्जखात्यांची नोंद घेवून त्यास मंजूरी देणे.
१३. शासन अधिकृत वसुली अधिकारी यांनी शिफारस केलेली वसुली होणे अशक्य असलेली व वैधानिक लेखापरिक्षक यांनी प्रमाणित केलेली कर्जखाती निर्लेखित करणेबाबत केलेल्या शिफारशीनुसार कर्जे निर्लेखित करणेस आणि मा.संचालक मंडळाने कर्जातील दिलेल्या व्याज,दंड व्याज, खर्च इ. सवलतीस मान्यता देणे.
१४. संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरूस्तीस मान्यता देणे.
१५. वार्षिक सर्वसाधारण सभेस दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) सहभागी होवू न शकलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीच्या माफी (Condone) बाबत विचार करणे.
१६. मा.अध्यक्षसो यांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.

मा.संचालक मंडळाच्या आदेशावरून

स्थळ – कोल्हापूर
तारीख – १३ सप्टेंबर २०२१

शंकरराव राऊ मांगलेकर
मुख्य कार्यकारी अधिकारी

अनिल बाबुराव सोलापुरे
अध्यक्ष

विशेष सूचना

१. कोविड - १९ साथीच्या पार्श्वभूमीवर, मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई यांनी दि. ३० जुलै २०२१ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१ / प्र.क्र.२४/१३-स जारी केलेले असून त्यामधील निर्देशानुसार बँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य (Online Video Conference / Other Audio Visual Means) माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. काही अनपेक्षित परिस्थितीत उदा. तांत्रिक

कारणांमुळे, दोषांमुळे सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज खंडित झाल्यास तांत्रिक त्रुटीचे निवारण, दोषांची दुरुस्ती झाल्यानंतर त्याच दूरस्थ माध्यमावर (Link) लगेचच सभेचे कामकाज पुढे सुरु केले जाईल, सभा कामकाज दुपारी १.०० ते ४.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत संपन्न केले जाईल याची कृपया सभासदांनी नोंद घेणेची आहे.

२. बँकेच्या पोटनियमाप्रमाणे सभेसाठी आवश्यक असणा-या गणसंख्येच्या निश्चितीसाठी सभासदांची उपस्थिती ही बँकेने सभा प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या Tannum Consulting LLP Mumbai कंपनीच्या <https://svcbl.eagm.cloud> या अधिकृत संकेतस्थळावर सभासदांचा दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे सभेच्या दिवशी म्हणजे बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी निर्धारित केलेल्या वेळेत संपर्क (Login) होताच सभासदाची सदर सभेतील उपस्थिती ग्राह्य धरली जाईल आणि सभेची गणसंख्या पूर्ती झाल्याचे गृहीत धरून सभा कामकाज सुरु केले जाईल. सभेच्या उपस्थिती / सहभागासाठी सभासदांनी सकाळी १०.३० ते १.३० दरम्यान सभा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क (Login) करणेचा आहे. दुपारी १.३० वाजे पर्यंत गणसंख्या पूर्ण न झालेस दुपारी २.०० वाजता त्याच दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे सभा कामकाजास सुरुवात करून सभा संपन्न केली जाईल. त्यासाठी गणसंख्या पूर्तीची आवश्यकता असणार नाही.
३. वार्षिक सर्वसाधारण सभेत भाग घेण्यासाठी सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी आणि भ्रमण दूरध्वनी क्रमांक दि. २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत agmvcb.ho@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आहेत. तदनंतर माहिती सादर करणाऱ्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही याची सर्व सभासदांनी नोंद घेणेची आहे.
४. दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणेसाठी सांकेतिक शब्द (Password, Login ID) सभासदांनी बँकेकडे या सभेकरिता दिलेल्या भ्रमण दूरध्वनी / ई – मेल पत्त्यावर (Mobile / E-mail Address) सभेच्या दिनांकापूर्वी ७ दिवस अगोदर पाठविले जातील. सांकेतिक शब्द मिळाला नाही किंवा कंपनीकडील तांत्रिक कारणास्तव सभेच्या संपर्क स्थळावर संपर्क (Login) होण्यासाठी तांत्रिक अडचणी आलेस कंपनीच्या techsupport@eagm.cloud आणि बँकेच्या agmvcb.ho@gmail.com या ई – मेल वरती किंवा भ्रमण दूरध्वनी ९६१९२८०४५५ किंवा बँकेचे व्यवस्थापक श्री.पी.पी.पाटील (भ्र.दू.क्र. ९८२२७५१९२२) क्रमांकावर सभेच्या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी ५.३० या वेळेत संपर्क साधणेचा आहे.
५. वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर नोटीस बँकेच्या www.veershaivbank.co.in संकेतस्थळावर आणि बँकेचे प्रधान कार्यालय व सर्व शाखा कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
६. सन २०२० – २१ चा वार्षिक अहवाल बँकेच्या www.veershaivbank.co.in या संकेतस्थळावर आणि प्रधान कार्यालय / शाखा कार्यालयामध्ये दि. २०.०९.२०२१ रोजी उपलब्ध आहेत.
७. संस्था / भागीदारी संस्था / कंपनी सभासद (वैयक्तिक, HUF व्यतिरिक्त) यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी व दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) मतदान (Remote e-voting) साठी अधिकृत करण्यात आलेल्या प्रतिनिधीचे संपूर्ण नाव व संचालक मंडळ / अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेला ठराव आणि प्रतिनिधीची नमुना सही सह (PDF किंवा JPEG format मध्ये) स्कॅन करून agmvcb.ho@gmail.com या ई-मेल वर दि. २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठविणेचा आहे. तदनंतर येणाऱ्या प्रतिनिधीना वार्षिक सर्व साधारण सभा कामकाजात सहभागी होता येणार नाही.
८. सदर सभेस सहभागी होण्यासाठी व सभेमध्ये मतदान करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करता येणार नाही.

९. दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/OAVM) आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील विषयांबाबत एखाद्या सभासदास प्रश्न विचारावयाचे असलेस सदर सभासदांनी agmvcb.ho@gmail.com ह्या ई-मेल आयडी वर दि. २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठविणेचे आहेत . सभासदांच्या प्रश्नांना सभे दिवशी दुपारी १.०० ते ४.०० या वेळेत खुलासा केला जाईल.
१०. एखाद्या सभासदास विचार व्यक्त करावयाचे असलेस सदर सभासदांनी स्वतःस वक्ता म्हणून नोंदणी करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण नाव, सभासद क्रमांक, भ्रमण दूरध्वनी क्रमांक, ई – मेल आयडी, विनंती अर्ज तसेच ज्या विषयाबाबत विचार व्यक्त करणार तो विषय agmvcb.ho@gmail.com ह्या ई-मेल आयडी वर दि. २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठविणेचा आहे. तसेच ज्या सभासदांनी स्वतःची वक्ता म्हणून नोंदणी केलेली आहे, केवळ त्यांनाच सभेदरम्यान दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे आपले विचार व्यक्त करण्याची / बोलण्याची परवानगी दिली जाईल. तथापी उपलब्ध वेळेनुसार बोलण्याची वेळ ठरविणे आणि वक्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा अधिकार सभा अध्यक्षांकडे राहिल.
११. सभेपुढील विषयांसंदर्भातील अहवाल माहिती बँक कार्यालयीन कामकाजाचे दिवशी मुख्य कार्यालयात दि. २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असून त्यासाठी आगावू सूचना agmvcb.ho@gmail.com या ई-मेल वर देणे आवश्यक आहे.
१२. दि. ३१ मार्च २०२१ पुर्वीचे बँकेचे सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभा कामकाजात सहभागी होता येईल.
१३. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सभासदांनी बँकेस या सभेकरीता नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेलवर दि. २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत SMS / ई-मेल द्वारे सांकेतिक शब्द (Login ID- Password) पाठवण्यात येईल . सांकेतिक शब्द सदर तारखे पर्यंत प्राप्त न झालेस सभासदांनी व्यवस्थापक श्री.पी.पी.पाटील (भ्र.दू.क्र. ९८२२७५१९२२) व व्यवस्थापक श्री.एस.जे.लाड (भ्र.दू.क्र. ९८८१८१३३४०) या भ्रमण दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधणेचा आहे.
१४. इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या संगणक /लॅपटॉप /स्मार्ट फोन या माध्यमाद्वारे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकणार आहेत याची नोंद घेणेची आहे.
१५. सभासदांना वार्षिक सभेत सहभागी होणे बाबत काही तांत्रिक अडचणी आलेस agmvcb.ho@gmail.com ई-मेलआयडी अथवा - 0231-2536940 ते 42 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा व्यवस्थापक श्री.पी.पी.पाटील (भ्र.दू.क्र. ९८२२७५१९२२) व व्यवस्थापक श्री.एस.जे.लाड (भ्र.दू.क्र. ९८८१८१३३४०) भ्रमण दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ११.०० ते सायं.५.०० या वेळेत बँक कार्यालयीन कामकाज दिवशी संपर्क साधणेचा आहे.
१६. दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित ८० व्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या कार्यवाहीचा / प्रक्रियेचा कालक्रम खालील प्रमाणे आहे.
 - अ. बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी दु. ०१.०० ते दु. ४.०० वाजेपर्यंत मा.अध्यक्षांचे कामकाज आढावा भाषण व सभा विषयपत्रिका (Agenda) प्रमाणे कामकाज कार्यवाही करणे व सभासद प्रश्नांचा खुलासा करणे.
 - ब. बुधवार दि. १५ सप्टेंबर २०२१ ते शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ कालावधीत सकाळी ११.00 ते सायं. ५.00 वाजे पर्यंत सभासदांनी तंत्रज्ञानयुक्त माध्यमाद्वारे (Electronic Media) सभा विषयाबाबत शंका / प्रश्न agmvcb.ho@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविणे.
 - क. बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी - सभासदांनी विचारलेल्या शंका / प्रश्नांची उत्तरे / स्पष्टीकरण बँकेतर्फे दु.१.०० ते सायं. ४.०० या वेळेत ज्या सभासदांनी ई-मेल आयडी दिले आहेत त्या सभासदांच्या ई-मेल आयडी वर पाठविण्यात येईल. तसेच बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.veershaivbank.co.in आणि <https://svcb.eagm.cloud> त्याच दिवशी सायं. ५.०० नंतर

प्रसिद्ध करणेत येतील .

- ड. बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ४ .०० ते. ३० सप्टेंबर २०२१ सकाळी १०.३० वाजेपर्यंत तंत्रज्ञानयुक्त दूरस्थ माध्यमाद्वारे सभा विषयाबाबत मतदान (Remote e-Voting) करता येईल. त्या वेळेनंतर Tannum Consulting LLP Mumbai यांचे अधिकृत संकेतस्थळ मतदानासाठी बंद केले जाणार असल्याने सभासदांस सदर वेळेनंतर मतदान करता येणार नाही याची नोंद घेणेची आहे. सभेसाठी सभासद दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झालेस आणि त्याने मतदान न केलेस सदर सभासदाने सभेच्या विषयपत्रीकेतील विषयांना व सभा कामकाज कार्यवाहीला मंजूरी दिली असे गृहीत धरणेत येईल.
- इ. बँकेने नियुक्त केलेल्या अधिकृत अधिकारी (Scrutinizer) यांचेकडून मतदानाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर तो बँकेच्या व Tannum Consulting LLP Mumbai च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
१७. दूरस्थ दृक / दृष्यश्राव्य माध्यमाद्वारे (VC/ OAVM) वार्षिक सर्व साधारण सभा कामकाज कार्यवाही / प्रक्रिया बाबत सभासदांचे शंका समाधानासाठी उपसर्वव्यवस्थापक (भ्र.दू.क्र. ७७९८४५०१११) आणि लिपिक (भ्र.दू.क्र. ९५९५६२५२९८) व तांत्रिक सल्लासाठी व्यवस्थापक (भ्र.दू.क्र. ९८८१८१३३४०) यांच्याशी बँक कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी १२.०० ते दु.४.०० या वेळेत संपर्क साधणेचा आहे.